



29th April, 2021.

Corporate Relations Department  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai – 400 001  
Scrip Code: 501301

National Stock Exchange of India Ltd.  
Exchange Plaza  
Bandra-Kurla Complex  
Bandra (E)  
Mumbai 400 051  
Symbol: TATAINVEST

Dear Sir/Madam

**Sub: Submission of Newspaper publication of Results for the quarter and year ended 31st March, 2021.**

In terms of Regulation 30 read with Part A of Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, we submit herewith a copy of the advertisement of Results for the quarter and year ended 31st March, 2021, as published in the newspapers BUSINESS STANDARD – NAVSHAKTI on 28th April, 2021 and 29th April, 2021 respectively.

You are requested to take the above on your records.

Thanking you,

Yours faithfully,

**TATA INVESTMENT CORPORATION LIMITED**

**(MANOJ KUMAR C V)  
CHIEF FINANCIAL OFFICER  
COMPANY SECRETARY**

Encl: as above

**TATA INVESTMENT CORPORATION LIMITED**

Elphinstone Building 10 Veer Nariman Road Mumbai 400 001  
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917 e-mail ticl@tata .com  
website [www.tatainvestment.com](http://www.tatainvestment.com) CIN L67200MH1937PLC002622

| <div><div><div>TVSCREDIT</div></div><div><div>TVS CREDIT SERVICES LIMITED</div><div>Regd office: "Chaitanya", No.12, Khader Nawaz Khan Road, Chennai 600 006</div><div>Tel : 044-2833 2115 Fax : 044 - 2833 2113</div><div>Website : www.tvscredit.com Email : corpsec@scl.co.in CIN : U65920TN2008PLC069758</div></div></div>  |  |                 |                 |            |            |                 |                 |            |            |
|---|--|-----------------|-----------------|------------|------------|-----------------|-----------------|------------|------------|
| STATEMENT OF AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS  |  |                 |                 |            |            |                 |                 |            |            |
| FOR THE HALF YEAR ENDED 31ST MARCH 2021   |  |                 |                 |            |            |                 |                 |            |            |
| (₹ in Crores)   |  |                 |                 |            |            |                 |                 |            |            |
| Sl. No.   | Particulars  | Standalone      |                 |            |            | Consolidated    |                 |            |            |
|   |  | Half Year ended | Half Year ended | Year ended | Year ended | Half Year ended | Half Year ended | Year ended | Year ended |
|   |  | 31.03.2021      | 31.03.2020      | 31.03.2021 | 31.03.2020 | 31.03.2021      | 31.03.2020      | 31.03.2021 | 31.03.2020 |
| 1   | Total income   | 1,258.27        | 1,041.30        | 2,240.93   | 1,999.76   | 1,258.70        | 1,041.65        | 2,241.72   | 2,000.48   |
| 2   | Net Profit (before Tax, Exceptional items)   | 118.29          | 143.30          | 105.40     | 218.31     | 118.71          | 143.64          | 106.17     | 219.02     |
| 3   | Net Profit before tax (after Exceptional items)  | 118.29          | 135.30          | 105.40     | 210.31     | 118.71          | 135.64          | 106.17     | 211.02     |
| 4   | Net Profit after tax (after Exceptional items)   | 106.63          | 98.45           | 96.98      | 150.51     | 106.94          | 98.71           | 97.55      | 151.04     |
| 5   | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)] | 114.99          | 89.46           | 91.70      | 132.86     | 115.30          | 89.72           | 92.27      | 133.39     |
| 6   | Equity share capital (Face value of Re.10/- each)  | 191.94          | 185.18          | 191.94     | 185.18     | 191.94          | 185.18          | 191.94     | 185.18     |
| 7   | Reserves (excluding Revaluation Reserve)   | 1,371.76        | 1,186.85        | 1,371.76   | 1,186.85   | 1,373.44        | 1,187.94        | 1,373.44   | 1,187.94   |
| 8   | Net Worth  | 1,563.70        | 1,372.03        | 1,563.70   | 1,372.03   | 1,565.37        | 1,373.12        | 1,565.37   | 1,373.12   |
| 9   | Outstanding Debt   | 10,154.75       | 8,559.56        | 10,154.75  | 8,559.56   | 10,154.75       | 8,559.56        | 10,154.75  | 8,559.56   |
| 10  | Outstanding redeemable Preference Shares   | -               | -               | -          | -          | -               | -               | -          | -          |
| 11  | Debt Equity Ratio  | 6.49            | 6.24            | 6.49       | 6.24       | 6.49            | 6.23            | 6.49       | 6.23       |
| 12  | Earnings Per Share (Face value of Re. 1/- each) (not annualised)   |                 |                 |            |            |                 |                 |            |            |
|   | (i) Basic (in Rs.)   | 5.65            | 5.32            | 5.19       | 8.25       | 5.67            | 5.34            | 5.22       | 8.28       |
|   | (ii) Diluted (in Rs.)  | 5.65            | 5.32            | 5.19       | 8.25       | 5.67            | 5.34            | 5.22       | 8.28       |
| <div>Note:</div> <div>The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock exchange website (www.nseindia.com) and on company's website (www.tvscredit.com).</div> |  |                 |                 |            |            |                 |                 |            |            |
| Date : 26 <sup>th</sup> April 2021  |  |                 |                 |            |            |                 |                 |            |            |
| Chairman  |  |                 |                 |            |            |                 |                 |            |            |

Angel Broking

Angel Broking Limited

CIN: L67120MH1996PLC101709

Regd. Office: G-1, Akruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E), Mumbai - 400 093

Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107

Corporate Office: 6th Floor, Akruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093.

Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699

Website: www.angelbroking.com | Email: investors@angelbroking.com

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 read along with Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Angel Broking Limited is scheduled to be held on Wednesday, May 05, 2021 to consider and approve the audited financial Results for the quarter and year ended March 31, 2021.

For Angel Broking Limited

Sd/-

Naheed Patel

Place: Mumbai

Date: April 28, 2021

Company Secretary and Compliance Officer

Sale Notice

Compact Lamps Private Limited (In Liquidation)

Liquidator : Mrs. Deepika Bhugra Prasad

Liquidator Address : E-10A, Kailash Colony, Greater Kailash – I, New Delhi -110048

Email : assetsale1@aainsoolvency.in, deepika.bhugra@gmail.com

Mob.- 8800865284 (Mr. Raj Kumar & Mr. Puneet Sachdeva)

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: 17th May, 2021 at 3.00 pm to 5.00 pm

Last Date of EMD Submission: 15th May, 2021

(With unlimited extension of 5 minutes each)

SALE NOTICE

Sale of Assets and Properties owned by Compact Lamps Private Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Bench-II, New Delhi vide order dated 31st October, 2019 (A copy of same was received by the Liquidator on 24.12.2019). The sale will be done by the undersigned through the e-auction platform https://aaa.auctiontng.net.

| Asset   | Block | Reserve Price | Initial EMD Amount | Incremental Value |
|---|-------|---------------|--------------------|-------------------|
| Land & Building Situated at Plot No. C & D Peepalsana, Tehsil- Ramnagar, District-Nainital, Uttarakhand 244716, (Lease hold land) Land admeasuring 8820Sq.m.      | A     | 4.25 Crore    | 42 Lacs            | 5 Lacs            |
| Plant and Machinery Situated at Plot No. C & D Peepalsana, Tehsil-Ramnagar, District- Nainital, Uttarakhand 244716 including Assets R&D, Maintenance Assets, etc. | B     | 1.91 Crore    | 19 Lacs            | 2 Lacs            |
| LED Bulbs, CFL Bulbs, Commercial Cylinders and Iron Containers Situated at Plot No. C and D Peepalsana, Tehsil- Ramnagar, District-Nainital, Uttarakhand 244716.  | C     | 16.65 Lakhs   | 1.70 Lakhs         | 50 Thousand       |

Important Note:

1. The E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider i.e., E-Procurement Technologies Limited.

2. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof.

All the terms and conditions are to be mandatorily referred from the website of AAA Insolvency Professionals LLP i.e. https://insolvencyandbankruptcy.in/publicannouncement/compact-lamps-private-limited/ and from the E-Auction Process Document, prior to submission of EMD and participation in the process. The Liquidator can be contacted on compact.lamps@aainsoolvency.com.

Sd/- Deepika Bhugra Prasad

IBBI (Regn. No-IBBI/PA-003/IP-NO00110/2017-2018/11186)

Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash – I, New Delhi -110048

Email: assetsale1@aainsoolvency.in, deepika.bhugra@gmail.com

Date : 27.04.2021

Place: New Delhi

Contact Person: Mr. Raj Kumar & Mr. Puneet Sachdeva +91-8800865284 / 011-46664619

| <div><div><div>TATA</div></div><div><div>TATA INVESTMENT CORPORATION LIMITED</div><div>Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai 400 001.</div><div>Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917</div><div>CIN: L67200MH1937PLC002622 e-mail ticl@tata.com website: www.tatainvestment.com</div></div></div>   |               |            |            |            |            |               |            |            |            |            |
|--|---------------|------------|------------|------------|------------|---------------|------------|------------|------------|------------|
| Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31 <sup>st</sup> March, 2021   |               |            |            |            |            |               |            |            |            |            |
| (Rs. in crores)  |               |            |            |            |            |               |            |            |            |            |
| Particulars  | Standalone    |            |            |            |            | Consolidated  |            |            |            |            |
|  | Quarter ended |            |            | Year Ended |            | Quarter ended |            |            | Year Ended |            |
|  | 31-03-2021    | 31-03-2020 | 31-12-2020 | 31-03-2021 | 31-03-2020 | 31-03-2021    | 31-03-2020 | 31-12-2020 | 31-03-2021 | 31-03-2020 |
| 1. Total Income  | 24.73         | 15.92      | 14.11      | 140.16     | 149.56     | 30.94         | 21.41      | 27.00      | 163.27     | 143.98     |
| 2. Net Profit for the period before Tax  | 20.15         | 11.00      | 9.12       | 120.01     | 129.21     | 6.82          | (36.62)    | 30.70      | 167.42     | 100.76     |
| 3. Net Profit for the period after Tax   | 16.51         | 10.68      | 7.50       | 108.83     | 118.64     | 2.80          | (36.75)    | 27.81      | 154.63     | 90.09      |
| 4. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]  | 1,322.87      | (1,952.74) | 2,270.39   | 6,227.32   | 275.73     | 1,310.91      | (1,995.80) | 2,290.26   | 6,273.73   | 254.49     |
| 5. Equity Share Capital  | 50.60         | 50.60      | 50.60      | 50.60      | 50.60      | 50.60         | 50.60      | 50.60      | 50.60      | 50.60      |
| 6. Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.10/- each)   |               |            |            |            |            |               |            |            |            |            |
| Basic / Diluted (in Rs.)   | 3.26          | 2.11       | 1.48       | 21.51      | 23.45      | 0.53          | (7.17)     | 5.44       | 30.44      | 17.89      |
| <div>Notes:</div> <div>1. The Board of Directors at its meeting held on 27<sup>th</sup> April, 2021, has recommended a dividend of Rs. 24.00 (240%) [previous year Rs. 18.00 (180%)] per Ordinary share of Rs.10.00 each.</div> <div>2. The above is an extract of the detailed format of quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter / year ended Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website www.tatainvestment.com.</div> |               |            |            |            |            |               |            |            |            |            |
| Tata Investment Corporation Limited  |               |            |            |            |            |               |            |            |            |            |
| (Noel N. Tata)   |               |            |            |            |            |               |            |            |            |            |
| Chairman   |               |            |            |            |            |               |            |            |            |            |
| DIN 00024713   |               |            |            |            |            |               |            |            |            |            |
| Mumbai, 27 <sup>th</sup> April, 2021   |               |            |            |            |            |               |            |            |            |            |

TATA

TATA POWER

The Tata Power Company Limited

(Corporate Contracts Department)

Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India

(Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)

The Tata Power Company Limited invites tenders (2 part bidding) from eligible vendors for the following packages-

| Package Reference | Work Description  | Last date and time for Payment of Tender Participation Fee |
|-------------------|---|--|
| CC20AK049         | Rate Contract for Revenue Recovery Assurance activities in Mumbai | 7 <sup>th</sup> May 2021; 15:00 Hrs                        |
| CC21AK001         | Rate Contract for Call center services in Mumbai                  | 7 <sup>th</sup> May 2021; 15:00 Hrs                        |
| CC21AK002         | Rate Contract for Single Point Delivery Services in Mumbai        | 7 <sup>th</sup> May 2021; 15:00 Hrs                        |

For detailed tender document, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Further details for participating in tender is given in the tender document.

Interested bidders to submit Tender Participation Fee and Authorization Letter through email before **7<sup>th</sup> May, 1500 Hrs.**, after which link from Tata Power e-Tender system shall be shared. All future communication regarding the tender, bid submission, bid submission date extension etc will be done with participating bidders only, through Tata Power e-Tender system.

RBL BANK

apno ka bank

RBL BANK LIMITED

CIN: L65191PN1943PLC007308

Regd. Office: 1<sup>st</sup> Lane, Shahupuri, Kolhapur - 416 001

Tel: + 91 231 6650214, Fax: + 91 231 2657386,

Website: [www.rblbank.com](http://www.rblbank.com) Email: [investorgrievances@rblbank.com](mailto:investorgrievances@rblbank.com)

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of RBL Bank Limited ("the Bank") is scheduled to be held on Tuesday, May 4, 2021 at the Corporate Office of the Bank at Mumbai, inter alia, to consider and approve the audited standalone and consolidated financial results of the Bank for the quarter and financial year ended March 31, 2021 along with the Auditors Report.

This information is also available on the website of the Bank i.e. [www.rblbank.com](http://www.rblbank.com) and on the website of stock exchanges at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) & [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For RBL Bank Limited

Niti Arya

Place : Mumbai

Date : April 27, 2021

Company Secretary

| <div><div><div>TVS</div></div><div><div>TVS MOTOR COMPANY LIMITED</div><div>Regd office: "Chaitanya", No. 12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai 600 006</div><div>Website:www.tvsmotor.com Telephone No. (044) 28332115 Fax No. (044) 28332113 Email:contactus@tvsmotor.com</div><div>CIN:L35921TN1992PLC022845</div></div></div>  |  |               |            |               |              |               |            |            |            |            |
|--|--|---------------|------------|---------------|--------------|---------------|------------|------------|------------|------------|
| STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS   |  |               |            |               |              |               |            |            |            |            |
| FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 <sup>ST</sup> MARCH 2021   |  |               |            |               |              |               |            |            |            |            |
| (Rs. in Crores)  |  |               |            |               |              |               |            |            |            |            |
| S. No  | Particulars  | Standalone    |            |               | Consolidated |               |            | 31.03.2021 | 31.03.2020 | 31.03.2021 |
|  |  | Quarter ended | Year ended | Quarter ended | Year ended   | Quarter ended | Year ended |            |            |            |
|  |  | 31.03.2021    | 31.03.2020 | 31.03.2021    | 31.03.2020   | 31.03.2021    | 31.03.2020 |            |            |            |
| 1  | Total income   | 5,328.87      | 3,506.53   | 16,783.51     | 6,140.54     | 4,128.67      | 19,468.04  |            |            |            |
| 2  | Net Profit (before Tax, Exceptional items)   | 386.92        | 122.16     | 826.24        | 419.92       | 155.16        | 830.99     |            |            |            |
| 3  | Net Profit before tax (after Exceptional items)  | 386.92        | 89.83      | 826.24        | 413.72       | 114.83        | 821.63     |            |            |            |
| 4  | Net Profit after tax (after Exceptional items)   | 289.24        | 73.87      | 612.04        | 319.19       | 81.84         | 607.50     |            |            |            |
| 5  | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 312.30        | 1.84       | 719.13        | 356.37       | 0.20          | 723.24     |            |            |            |
| 6  | Equity share capital (Face value of Re.1/- each)   | 47.51         | 47.51      | 47.51         | 47.51        | 47.51         | 47.51      |            |            |            |
| 7  | Other Equity   | -             | -          | 4,123.44      | -            | -             | 3,779.10   |            |            |            |
| 8  | Earnings Per Share (Face value of Re. 1/- each) (not annualised)   |               |            |               |              |               |            |            |            |            |
|  | (i) Basic (in Rs.)   | 6.09          | 1.55       | 12.88         | 6.53         | 1.56          | 12.51      |            |            |            |
|  | (ii) Diluted (in Rs.)  | 6.09          | 1.55       | 12.88         | 6.53         | 1.56          | 12.51      |            |            |            |
| <div>Notes:</div> <div>1. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results are available on the Stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on company's website (www.tvsmotor.com).</div> <div>2. The board at its meeting held on 24<sup>th</sup> March 2021, declared a Second interim dividend of Rs. 1.40/- per share (140%) absorbing a sum of Rs. 66.51 Cr for the year 2020-21 and the same was paid on 9<sup>th</sup> April 2021 to those shareholders who hold shares in physical or in electronic form and whose names appear in the Register of Members and / or Depositories respectively, as at the close of working hours on 2<sup>nd</sup> April 2021 (Record Date). The Directors do not recommend any further Dividend for the year 2020-21.</div> |  |               |            |               |              |               |            |            |            |            |
| Date : 27 <sup>th</sup> April 2021   |  |               |            |               |              |               |            |            |            |            |
| For TVS Motor Company Limited  |  |               |            |               |              |               |            |            |            |            |
| Sd/-   |  |               |            |               |              |               |            |            |            |            |
| Chairman   |  |               |            |               |              |               |            |            |            |            |

ongc

ONGC

Oil and Natural Gas Corporation Limited

(A Govt. of India Enterprise and subsidiary of Oil and Natural Gas Corporation Limited)

Corporate Identity Number: L23200KA1988GO1008958

Registered Office: Moodapadur, Post Kuthethur, Via - Katipalla, Mangalore -575030

E-Mail: [investor@mrpl.co.in](mailto:investor@mrpl.co.in) Website: [www.mrpl.co.in](http://www.mrpl.co.in)

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, 2015, notice is hereby given that a Board Meeting of the Company is scheduled to be held on **Friday, the 7<sup>th</sup> May 2021** to inter-alia consider and approve Standalone and Consolidated Audited Financial Results, for the Quarter and Year ended **31<sup>st</sup> March 2021** and to recommend dividend, if any, for the financial year 2020-21. The said notice may be accessed on the Company's website at [www.mrpl.co.in](http://www.mrpl.co.in) and also be accessed on the Stock Exchange websites at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

For Mangalore Refinery and Petrochemicals Limited

Sd/- M. Venkatesh

Managing Director

Note: 1) SEBI has mandated that request for effecting transfer of shares shall not be processed unless the shares are held in dematerialised form with a depository. In view of this, Shareholders holding shares in physical form are requested to open Demat Account with a Depository and dematerialise the shares for easy liquidity.

2) Shareholders are further requested to complete their KYC formalities at the earliest.

Together, Let us build a Clean India

THE GREAT EASTERN SHIPPING CO. LTD.

Regd. Office: Ocean House, 134-A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018

CIN: L35110MH1948PLC006472

Tel. No.: +91 (22) 66613000; Fax No.: +91 (22) 24925900

NOTICE

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/DOS/3/CIR/P/2018/139 dated 6<sup>th</sup> November 2018, a request has been received by the Company from Ms. Ruchita Agarwal, residing at 27A, Rowland Road, 3<sup>rd</sup> Floor, Kolkata 700020, to transfer the below mentioned securities held in the name of the security holder as detailed below, to her name. These securities were claimed to have been purchased by her and could not be transferred in her favour.

| Folio No. | Name of the Holder and registered address  | Security Type and face value | No. of Securities | Distinctive Nos. Securities From - To |
|-----------|--|------------------------------|-------------------|---------------------------------------|
| N47226    | N N KOSO<br>C/O Eastern Auto & Bearing HSE<br>Golaghat Road, Near Senti Hotel,<br>P O Dimapur, Nagaland 797112 | ₹ 10                         | 1008              | From 151399473 To 151400480           |

Any person who has a claim in respect of the abovementioned securities, should lodge such claim with the Company at its Registered Office within 30 days from this date along with appropriate documentary evidence thereof in support of such claim, else the Company will proceed to transfer the securities in favour of Ms. Ruchita Agarwal, without any further intimation.

For The Great Eastern Shipping Co. Ltd.

Sd/-

Jayesh M. Trivedi

President (Sect. & Legal)& Company Secretary

Place: Mumbai

Date : April 27, 2021

Email: [shares@greatship.com](mailto:shares@greatship.com)

Web: [www.greatship.com](http://www.greatship.com)



